

Marathi Article M23 on website [www.mngogate.com] update 1/1/2017

**मराठीसाठी जागतिक अंक = 0123456789** घ्यावेत. I II III IV V X L वगैरे रोमन अंक नकोत. देवनागरी अंक ०१२३४५६७८९ जुन्या संदर्भासाठी शिकावेत. (धार्मिक पुस्तकांसाठी हवे तर राहूदेत).

(वास्तव 01) **दशमान अंक हा प्राचीन भारतीयांचा शोध.** ते अंक अरबी व्यापारीमार्फत युरोपला समजले म्हणून अरेबिक वा इंडोअरेबिक न्यूमरल्स नाव. आपण Global जागतिक अंक म्हणावे.

(वास्तव 02) **भारतीय संविधानाची मान्यता** जागतिक अंकांना आहे. नाणी, नोटा, डाक तिकीटे, वाहनांच्या नंबरप्लेट, बँकांचे चेक, क्रेडिटकार्डे (तसेच खेळपत्ते, लॉटरीतिकीटे) वगैरेत ते असतात.

(वास्तव 03) **सर्व विज्ञानसाधनांवर जागतिक अंक.** उदा. कॅलक्युलेटर, थर्मामीटर, वजनयंत्रे, मापनटेप, फोनयंत्रे, घड्याळे, टॅक्सीमीटर, कोनमापक, इंधनपंप, रेडियोडायल, रेलगाडी आसनांक.

(वास्तव 04) जगभर सुशिक्षित लोक (मायभाषा, देश काहीही असोत) रसायनसूत्रे, ईमेलपत्ते यात a-z, A-Z, 0-9 चिन्हे पहातात. **बहुलिपी जगात व भारतात निदान समान जागतिक अंक** असावेत.

(वास्तव 05) **महाराष्ट्र शासन** जलसंपदा विभागाने गोदावरी खोरे विकास प्रारूप (draft) 2014 मध्ये प्रसिद्ध केला. त्यात (देवनागरी मराठी माहिती + जागतिक अंक). < **ते अंक शासनमान्य.**

(वास्तव 06) महाराष्ट्रात सर्व माध्यमांच्या हायस्कूलांमध्ये गणित विषयाकरिता जागतिक अंक वापरले जातात. त्यासाठी **शासकीय पाठ्यपुस्तके** असून दरवर्षी लाखो मुले SSC पास होत आहेत.

(वास्तव 07) मराठीप्रमाणे **हिंदी देखील देवनागरी लिपीत.** तरीही हिंदीत (व तमीळ, मल्याळम, तेलुगु या भाषात) प्रशासन, शिक्षण, प्रसारमाध्यमे यामध्ये **जागतिक अंक दीर्घ काल प्रचलित.**

(वास्तव 08) **इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानास अनुकूल** (गुगल > 7 segment display). सरळ टोकेरी काडी सारखे तुकडे जमवून रचनेसाठी जागतिक अंक सोयीचे आहेत. देवनागरी अंक गैरसोयीचे.

(वास्तव 09) **लाखो मोबाईलसंच जागतिक अंकयुक्त.** ते सर्वत्र पसरले, सर्व भारतीयांस जागतिक अंक परिचित. फोननंबरांना ते इष्ट. ते पिनकोड व वाहननंबरप्लेट यात हवेतच हा कायदा आहे.

**विनंती - टीव्ही वाहिन्या, व काही मराठी नियतकालिके व मराठी जाहिराती यात जागतिक अंक असतात. सर्व मराठी नियतकालिकात, जाहिरातीत ते घ्यावेत ही विनंती आहे.** (नंतर पुस्तकांत, नोटीसबोर्ड, रस्ते, दुकाने, व्यासपीठे यांवरील फलक, स्वयंसेवक बिल्ले वगैरेमध्ये). (देवनागरी मराठी मजकूर + जागतिक अंक) यांचे एकत्र मुद्रण सुबक दिसण्यास योग्य फॉन्ट घ्यावेत (उदा. मजकूर 12 पॉइंट, अंक 10 पॉइंट, पण तज्ञसल्ला घ्या). **विज्ञानप्रेम व सर्व भाषिकांचे ऐक्य दर्शक एक प्रतीक = जागतिक अंक** स्वीकारावेत. **लेखक** म. ना. गोगटे [mng1932@yahoo.com] पत्ता 4 पवन अपार्टमेंट, लक्ष्मी पार्क, नवी पेठ, पुणे 411030 फोन 020-24537574 समाप्त.